

## महाराष्ट्र विधानसभा

दुसरे अधिवेशन, २०१६

### अतारांकित प्रश्नोत्तरांची यादी

प्रश्नांची एकूण संख्या - ५०

महाड (जि.रायगड) नगरपरिषदेच्या अखत्यारित असणा-या सिमेंट  
कॉक्रीट रस्त्याची दुरवस्था झाल्याबाबत

(१) ८५७ (२३-१२-२०१४). श्री.भरतशेठ गोगावले (महाड) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील  
गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) रायगड जिल्हयातील महाड नगरपरिषदेच्या अखत्यारित असणा-या सिमेंट कॉक्रीट  
रस्त्याची दुरवस्था झाल्याने व रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने या रस्त्यावर मोठे  
अपघात होत असल्याचे नुकतेच माहे नोव्हेंबर, २०१४ मध्ये वा त्या सुमारास निदर्शनास आले  
आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने पाहणी केली आहे काय, त्यात काय आढळून आले, तदनुसार  
पुढे कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२३-०६-२०१६) : (१) हे खरे नाही.

नगरपरिषदेच्या अखत्यारितील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले नसून  
त्यासुमारास अपघात झाल्याची निदर्शनास आले नाही.

(२) महाड नगरपरिषदेकडून शहरातील रस्त्यांची वेळोवेळी दुरुस्ती करण्यात येते.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

इचलकरंजी नगरपरिषदेची हद्दवाढ करण्याबाबत

(२) १९९० (२४-१२-२०१४). श्री.सुरेश हाळवणकर (इचलकरंजी) : सन्माननीय मुख्यमंत्री  
पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

वि.स. १९९ (२)

(१) इचलकरंजी नगरपरिषदेची हद्दवाढ करण्यासंदर्भात हरकती-सूचना मागविण्यासाठी प्राथमिक उद्घोषणा दिनांक २७ ऑगस्ट, २००९ च्या शासन राजपत्रात प्रसिध्द करण्यात आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, त्यास अनुसरून हरकती व सूचनांचा विचार करून इचलकरंजी नगरपरिषदेची हद्दवाढ करण्याबाबत जिल्हाधिकारी कोल्हापूर यांची शिफारस दिनांक ३१ मे, २०१२ च्या पत्रान्वये शासनास प्राप्त झाली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, शिफारशीच्या अनुषंगाने सदर हद्दवाढीबाबत ग्रामविकास व जलसंधारण विभागाचे अभिप्राय मागविण्यात आले आहेत, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त अभिप्राय प्राप्त होवूनसुध्दा प्रस्ताव दीर्घकाळ प्रलंबित राहण्याच्या सर्वसाधारण कारणांची शासनाने चौकशी केली आहे काय, असल्यास चौकशीत काय निष्पन्न झाले,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे कोणती ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (२३-०६-२०१६) :**(१), (२), (३) व (४) इचलकरंजी नगरपरिषदेची हद्दवाढ करण्याबाबतची अंतिम अधिसूचना दिनांक २१.०८.२०१४ रोजीच्या शासन राजपत्रात प्रसिध्द करण्यात आली आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

#### एमएमआरडीएने मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्यातील डेपो बांधण्यासाठी

#### आरे कॉलनीतील झाडे तोडल्याबाबत

(३) ५५६६ (०६-०७-२०१५). श्री.नसीम खान (चांदिवली), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), श्री.मंगलप्रभात लोढा (मलबार हिल), श्री.अमित विलासराव देशमुख (लातूर शहर), अॅड.वारीस पठाण (भायखळा), श्री.संजय पोतनीस (कलिना), श्री.विजय वडेईवार (ब्रम्हपूरी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) एमएमआरडीएने मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्यातील डेपो बांधण्यासाठी आरे कॉलनी येथील ३२९२ झाडे तोडण्याची परवानगी मागितली असतांना तानसा जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी भांडूप परिसरातील १५६६ झाडांना तोडण्यास वृक्ष प्राधिकरणाने मंजूरी दिली असल्याचे दिनांक २१.१.२०१५ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर ही झाडे पुनर्पित करण्यासंदर्भात शासनाने कोणती उपाययोजना केली आहे वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (२३-०६-२०१६) :**(१) हे खरे आहे.

एमएमआरडीएने मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्यातील डेपो बांधण्यासाठी आरे कॉलनी येथील २२९८ झाडे तोडण्याची बांधण्यासाठी आरे कॉलनी येथील २२९८ झाडे तोडण्याची परवानगी मागितली होत. परंतु, वृक्ष प्राधिकरण समितीने सदर प्रस्ताव पुनर्विचारासाठी परत पाठविला आहे.

वृक्ष प्राधिकरण समितीच्या जानेवारी, २०१५ च्या सभेत तानसा जलवाहिनी दुरुस्तीच्या कामात बाधित १५६६ झाडे भांडुप संकुल, भांडुप (प.) येथील जलशुध्दीकरण केंद्र ते प्रस्तावित ब्रेक प्रेशर टॉवर पर्यंत पुनर्रोपित करण्याबाबत दिनांक २०.०१.२०१५ रोजीच्या ठरावान्वये मंजूरी देण्यात आली आहे.

(२) व (३) सदर झाडे पुनर्रोपित करण्यासंदर्भात महापालिकेमार्फत ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली आहे.

तसेच, सदर ठिकाणी जलवाहिनीच्या कामात बाधित १५६६ वृक्षांपैकी ४१२ वृक्षांचे पुनर्रोपण भांडुप संकुल परिसरात करण्यात आले असून, उर्वरित वृक्षांच्या पुनर्रोपण काम प्रगतीपथावर आहे.

### शिवडी (प.), मुंबई येथील कॉ.गणपत लक्ष्मण पाटील मंडईच्या पुनर्विकासाबाबत

(४) ५७०९ (०६-०४-२०१५). श्री.कालीदास कोळंबकर (वडाळा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) शिवडी (प.), मुंबई येथील आचार्य दोंडे मार्गावरील पालिकेची कॉ.गणपत लक्ष्मण पाटील ही मंडई गेल्या ८ वर्षांपासून पुनर्विकासाच्या प्रतिकेत असल्याचे दिनांक ६ जानेवारी, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, मंडईचा पुनर्विकास मार्गी लावण्यासंदर्भात शासनाने कोणती कारवाई केली आहे वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२३-०६-२०१६) :(१) शिवडी (प.) येथील आचार्य दोंडे मार्गावरील महापालिकेची कॉ.गणपत लक्ष्मण पाटील या मंडईच्या पुनर्विकासासाठी संस्था / विकास यांना दि.१२.०८.२००९ रोजी इरादापत्र जारी करण्यात आले होते व तेव्हापासून सदर मंडई पुनर्विकासाच्या प्रतिकेत आहे.

(२) दि. १२.०८.२००९ रोजी इरादापत्र जारी करूनही मंजूरीसाठी लागणारे ना-हरकत प्रमाणपत्र मिळविणे इत्यादीसाठी विलंब लागल्याने सदर मंडईच्या पुनर्विकास प्रस्तावास मंजूरी मिळाली नाही.

तथापि, दिनांक २०.१०.२०१७ पर्यंत सदर इरादापत्राचे पुनर्ग्राह्यकरण करण्यात आले आहे. विकासकाने आवश्यक त्या ना-हरकत प्रमाणपत्रासह महापालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागास सदर मंडईच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव सादर केला असून, महापालिकेमार्फत पुढील कार्यवाही सुरु आहे.

(३) याबाबत झालेल्या विलंबाची कारणे पुढीलप्रमाणे आहेत :-

- कॉ.गणपत लक्ष्मण पाटील, शिवडी (प.) येथील मंडईची जागा पुरातत्व खात्याच्या क्षेत्रामध्ये येत असल्याने पुरातत्व खात्याचे ना-हरकत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विकासकास ४ वर्षे लागली.

- विकास नियंत्रण नियमावली ३५(४) अन्वये पुनर्विकासाच्या नकाशामध्ये दुरुस्ती व त्या अनुषंगाने मुख्य अग्निशमन अधिकारी व कार्यकारी अभियंता, वाहतुक विभाग यांचे ना-हरकत प्रमाणपत्र मिळविणे तसेच मा.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ६ मीटर मोकळे क्षेत्र सोडणे, तळमजल्यावर आरक्षित मैदान ठेवणे याविषयीचे परिपत्रक यामुळे विकासकास पुन्हा मुख्य अग्निशमन अधिकारी व कार्यकारी अभियंता, वाहतुक विभाग यांचे ना-हरकत प्रमाणपत्र घेऊन कार्यकारी अभियंता (इमारत प्रस्ताव/शहर) यांच्याकडे सदर मंडईचे नकाशे पुनर्दुरुस्त करून सादर करावे लागले.

**पंढरपुर येथील मुलभूत सुविधांसह सर्व उपाययोजनांबाबत सर्वकष आराखडा तयार करण्याबाबत**

(५) ५९४९ (०७-०४-२०१५). श्री.छगन भुजबळ (येवला), श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पंढरपुर येथील उघड्यावरील मानवी विष्टा व इतर घाणीबद्दल शासनाने मुलभूत सुविधांसह सर्व उपाययोजनांबाबत सर्वकष आराखडा तयार करून मार्ग काढण्याचे मा.उच्च न्यायालयाने माहे डिसेंबर २०१४ मध्ये शासनाला निर्देश दिले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनामार्फत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२३-०६-२०१६) :(१) होय.

- (२) मा.उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आवश्यकतेनुसार शौचालयाची व्यवस्था करण्यात आली असून यात्रा कालावधीत यात्रेकरुंना मुलभूत सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

**कोल्हापूर शहरातील कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प**

(६) ७०९८ (०६-०७-२०१५). श्री.राजेश क्षीरसागर (कोल्हापूर उत्तर), डॉ.सुजित मिणचेकर (हातकणंगले), श्री.प्रकाश आबिटकर (राधानगरी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कोल्हापूर शहरातील दररोजच्या दोनशे टन कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रस्तावित असलेला "रेमको" कंपनीचा प्रकल्प अद्यापही प्रस्तावित आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदरचा प्रकल्प प्रस्तावित असल्याने कोल्हापूर शहरातील कचऱ्यांची समस्या अत्यंत बिकट झालेली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, कोल्हापूर शहरातील कचरा समस्या सोडविण्याकरिता सदर प्रकल्पांस मंजूरी देण्याच्या दृष्टीने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (२३-०६-२०१६) :**(१) हे अंशतः खरे आहे.

कोल्हापूर महानगरपालिकेने घनकचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून वीजनिर्मिती करण्याचा आधुनिक प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे निश्चित करून याकामी प्रकल्पाचा डिपी.आर व टेंडर मसुदा तयार करून त्यानुसार जाहीर निविदा प्रक्रिया राबविली आहे. या निविदा प्रक्रियेअंती मे. रोकेम सेपरेशन सिस्टीम प्रा.लि. मुंबई यांची सदरचा प्रकल्प डिबीएफओटी तत्वावर उभारणी करण्याची नियुक्ती केली असून सदर संस्थेमार्फत एम.पी.व्ही अंतर्गत हा प्रकल्प उभारणीचेकाम मे. कोल्हापूर ग्रीन एनर्जी प्रा.लि. मुंबई यांचेमार्फत करण्यात येणार आहे.

(२) होय, हे खरे आहे.

(३) कोल्हापूर महानगरपालिकेस घनकचऱ्याचे विल्हेवाटीकरीता शासनाने मौजे टोपे ता.हातकणंगले येथील ७ हेक्टर ३ आर इतकी जमीन मंजूर केली होती. तथापि याविरोधात ग्रामपंचायत मौजे टोपे यांनी मा.जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला होता. हा दावा दि.२७/३/२०१४ च्या आदेशान्वय नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल कोर्ट, पुणे यांच्याकडे वर्ग करण्यात आला असून या दाव्यामध्ये दि. ७/७/२०१५ रोजी निकाल होऊन ही जागा कोल्हापूर महानगरपालिकेस मंजूर केली आहे. तथापि, याविरोधातही ग्रामपंचायत टोपे यांनी मा.सर्वोच्च न्यायालयालयामध्ये सिव्हील अपिल नं. ८३६०/२०१५ दाखल केले असून सदरचा दावा न्यायप्रविष्ट आहे.

(४) प्रकरण न्यायप्रविष्ट आहे

**कोल्हापूर शहरातील महापालिकेच्या मोक्याच्या ठिकाणी असलेल्या तीन हजारांहून अधिक आरक्षित जागांना अत्यल्प भावाने विकल्याबाबत**

**(७) ७१२३ (०७-०४-२०१५).** श्री.राजेश क्षीरसागर (कोल्हापूर उत्तर), डॉ.सुजित मिणचेकर (हातकणंगले), श्री.प्रकाश आबिटकर (राधानगरी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोल्हापूर शहरातील महापालिकेच्या मोक्याच्या ठिकाणी असलेल्या तीन हजारांहून अधिक आरक्षित जागांना गेल्या चार वर्षांत हात न लागल्याने महापालिकेच्या हक्काच्या जमिनी कवडीमोल भावाने दयायचा ठराव दिनांक १७ जानेवारी, २०१५ रोजीच्या सुमारास महापालिकेच्या सभेत मंजूरीकरिता ठेवण्यात आला होता, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरचा ठराव मंजूर करण्यात आला आहे काय,

(३) असल्यास, या संदर्भात शासनाची भूमिका काय आहे ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (२३-०६-२०१६) :**(१) हे खरे नाही.

दि. १७/१/२०१५ रोजीच्या महासभेमध्ये मंजूर विकास योजनेमधील आरक्षणे वगळण्याबाबत असा कोणताही ठराव मंजूरीसाठी सादर केलेला नाही.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

**कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा प्रदूषण,सुजल अभियान, दुधाळी व कसबा बावडा एसटीपी, नगरोत्थान पावसाळी पाणी नियोजनासह पाईपलाईन योजनेबाबत**

(८) ७१४० (०७-०४-२०१५). श्री.राजेश क्षीरसागर (कोल्हापूर उत्तर), डॉ.सुजित मिणचेकर (हातकणंगले), श्री.प्रकाश आबिटकर (राधानगरी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा प्रदूषण, सुजल अभियान, दुधाळी व कसबा बावडा एसटीपी, नगरोत्थान पावसाळी पाणी नियोजनासह पाईपलाईन योजनेसाठी २००८ पासून २०१४ पर्यंत कोल्हापूर महानगरपालिकेला तब्बल ७३७ कोटी ९१ लाख रुपयांचा निधी मिळाला असूनही प्रत्यक्षात १२६ कोटी ६० लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, पंचगंगा प्रदूषण, सुजल अभियान, दुधाळी व कसबा बावडा एसटीपी, नगरोत्थान पावसाळी पाणी नियोजनासह पाईपलाईन योजनेसाठी प्रत्येक किती खर्च करण्यात आले आहे,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले आहे, तदनुसार पुढे कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२३-०६-२०१६) :(१) हे खरे नाही.

(२) या योजनेतील खालीलप्रमाणे खर्च माहे जून २०१५ अखेर करणेत आला आहे.

अ.क्र.	योजना	खर्च कोटीमध्ये
अ.	पंचगंगा नदी प्रदूषण रोखणेसाठी ७६ एम.एल.डी मल शुध्दीकरण केंद्र बांधणे व इतर अनुषंगिक कामे	५५.३७ (को.म.न.पा. हिस्सा)
ब.	सुजल निर्मल अभियान योजनेअंतर्गत पाणी पुरवठा योजना	१२.९३ (को.म.न.पा. हिस्सा सह)
क.	दुधाळी-कसबा बावडा १७ एम.एल.डी. मल शुध्दीकरण केंद्र बांधणे व इतर अनुषंगिक कामे करणे	००.२७
ड.	नगरोत्थान पावसाळी पाणी नियोजनासह पाईपलाईन योजना	२९.६१
	एकूण	९८.१८ कोटी

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**जेएनपीटी (ता.उरण, जि.रायगड) येथे महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महामंडळामार्फत  
५५ सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आल्याबाबत**

(९) ७१५२ (०७-०४-२०१५). श्री.मनोहर भोईर (उरण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) जवाहरलाल नेहरू बंदरामध्ये (जेएनपीटी), (ता.उरण, जि.रायगड) मा.मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रायगड सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक तैनात असतांना तेथे महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महामंडळामार्फत ५५ सुरक्षा रक्षक तैनात केल्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीतून मार्ग काढण्याकरिता स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिनांक १७ जानेवारी, २०१५ रोजी वा त्या सुमारास मा.मुख्यमंत्री, यांना निवेदन दिले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या निवेदनानुसार शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) अद्याप कोणतीच कार्यवाही केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२१-०४-२०१६) :(१) होय, हे खरे आहे.

(२) व (३) जे.एन.पी.टी. प्रशासनाने केलेल्या विनंतीनुसार तसेच महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या धोरणानुसार जे.एन.पी.टी. आस्थापनेवर महामंडळातर्फे ५५ सुरक्षा रक्षक पुरविण्यात आलेले आहे.

तसेच या प्रकरणी मा.मंत्री (कामगार) यांचेकडे एक बैठक आयोजित करण्यात आली होती.

**मुरुड नगरपरिषद (जि. रायगड) कार्यालयासमोर रस्त्यांची दुरावस्था झाल्याबाबत**

(१०) ७९६७ (०६-०७-२०१५). श्री.भरतशेठ गोगावले (महाड) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) रायगड जिल्ह्यातील मुरुड नगरपरिषद कार्यालयासमोरच मोठ - मोठे खड्डे पडल्याचे नुकतेच माहे जानेवारी, २०१५ मध्ये निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त रस्त्यांच्या कामांकरिता ९० लाखांचा निधी नगरपरिषदेकडे पडून आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त रस्त्यांची दुरावस्था झाल्यामुळे नागरिकांना प्रवास करणे अत्यंत कठीण झाले आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने पाहणी केली आहे काय, त्यात काय आढळून आले,
- (५) असल्यास, संबंधितावर कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२३-०६-२०१६) :(१) मुरुड नगरपरिषद कार्यालयासमोरील रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडलेले नसून त्याची दुरावस्था झालेली होती हे खरे आहे. परंतु सदरच्या रस्त्याची

वि.स. १९९ (८)

मार्च, २०१५ मध्ये तात्पुरती डागडुजी करण्यात आलेली होती व सदरचा रस्ता फेब्रुवारी, २०१६ मध्ये ई-निविदा प्रक्रिया पूर्ण करून तयार करण्यात आला आहे.

(२), (३), (४), (५) व (६) प्रश्न उद्भवत नाही.

### सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ नगरपंचायतचा प्रस्ताव

(११) ७९९७ (०७-०५-२०१५). श्री.वैभव नाईक (कुडाळ) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ नगरपंचायतीचा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षांपासून मंजूरी अभावी शासनाकडे प्रलंबित आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित राहण्याची कारणे काय आहेत,

(३) असल्यास, सदर प्रस्तावास तात्काळ मंजूरी देण्याबाबत शासनस्तरावर कोणती कार्यवाही करण्यात आली आहे वा येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२३-०६-२०१६) :(१) कुडाळ नगरपंचायत स्थापन करण्याबाबतची अंतीम अधिसूचना दिनांक १०/०८/२०१५ रोजीच्या शासन राजपत्रात प्रसिध्द करण्यात आली आहे.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

### महानगरपालिकेच्या उर्दू शाळांमधील संगणक साहित्याबाबत

(१२) ८१२५ (०६-०४-२०१५). श्री.समीर कुणावार (हिंगणघाट), श्री.प्रशांत ठाकूर (पनवेल), श्री.राजेंद्र पाटणी (कारंजा), श्री.बाबुराव पाचर्णे (शिरूर), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), अॅड.वारीस पठाण (भायखळा), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.किसन कथोरे (मुरबाड), श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.राज पुरोहित (कुलाबा), श्रीमती मनिषा चौधरी (दहिसर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई महानगरपालिकेच्या उर्दू शाळांमधील संगणक साहित्यासाठी राज्य शिक्षण विभागाने सन २०१३-१४ या आर्थिक वर्षात पाठविलेला २७ लाख १२ हजार रुपयांचा निधी दीडवर्षाहून अधिक काळ पालिकेकडे वापराविना पडून असल्याचे जानेवारी, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत राज्याच्या शिक्षण उपसंचालकांनी वारंवार महापालिकेकडे पत्रव्यवहार करूनही पालिकेच्या शिक्षण अधिकाऱ्यांनी कोणतीही हालचाल न केल्याने सदर निधी रद्द होण्याची भिती व्यक्त केली जात आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदरहू निधीबाबत पालिकेतील शिक्षण अधिकाऱ्यांच्या उदासीनतेची शासनस्तरावरून सखोल चौकशी करण्यात आली आहे काय,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?



श्री. देवेंद्र फडणवीस (२३-०६-२०१६) : (१) हे खरे आहे.

(२) सदर प्रकरणी सकृतदर्शनी प्रशासकीय दिरंगाई निदर्शनास आले आहे.

(३) व (४) सदर प्रकरणी प्राथमिक चौकशी करण्यासाठी आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी अतिरिक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका यांना दिनांक १०.०३.२०१५ रोजी आदेश दिले आहेत.

चौकशीअंती प्रशासकीय दिरंगाई झाल्याचे निदर्शनास आल्यास महापालिकेमार्फत संबंधितांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल.

**मुंबई उपनगरातील मालाड पूर्वेतील कुरारगांव येथील अल्टामाउंट या इमारतीचे  
बांधकाम सुरु असताना ३७ व्या मजल्यावर आग लागल्याबाबत**

(१३) ८४१६ (०७-०४-२०१५). श्री.अमित साटम (अंधेरी पश्चिम) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई उपनगरातील मालाड पूर्वेतील कुरारगांव येथील अल्टामाउंट या इमारतीचे बांधकाम सुरु असताना ३७ व्या मजल्यावर दिनांक १७ जानेवारी, २०१५ रोजी आग लागली होती, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर इमारतीच्या आवारात जेथे अग्निशमन यंत्रणा हवी होती तेथेच सदर विकासकाने सिमेंट मिक्सिंगचा प्लॅन्ट उभा केलेला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सातपेक्षा जास्त मजली इमारत असेल तर अग्निशमन दलाची गाडी इमारतीच्या चारही बाजूंनी फिरता आली पाहिजे या नियमाचा येथे भंग झाला असतानाही अग्निशमन दलाच्या मुख्य अधिकार्यांनी ना हरकत प्रमाणपत्र दिलेले आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, सदर इमारत अर्धवट असताना इंटिमेशन ऑफ अप्रुव्हल देण्यात आलेले आहे, नियमानुसार अशा इमारतीला ते देता येत नाही, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, सदर इमारतीच्या आगीच्या दुर्घटनेला जबाबदार इमारतीचा विकासक, बांधकाम करणारी कंपनी आणि वास्तुविशारद तसेच एसआरएचे अधिकारी आणि अभियंत्यावर निष्काळजीपणाबद्दल शासनाने कोणती कारवाई केली अथवा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२३-०६-२०१६) : (१) हे खरे आहे.

(२) सदर इमारतीचे बांधकाम चालू असल्याकारणाने इमारत उभी करण्याकरिता लागणारे विविध साहित्य त्या ठिकाणी ठेवण्यात आले होते व मशिन्स आवारात उभ्या होत्या तसेच तेथे सिमेंट मिक्सिंगचा प्लॅन्ट उभा केलेला होता.

सदर इमारतीचे बांधकाम सुरु असल्याकारणाने सदर इमारतीस अग्निशमन यंत्रणा बसविण्यात आलेली नव्हती.

वि.स. १९९ (10)

(३) विकास नियंत्रण नियमावली १९९१ च्या कलम ४३/१/बी अन्वये इमारत ७० मीटरपेक्षा जास्त उंच असल्यास, रस्त्यांकडील बाजू सोडून इतर दोन्ही बाजूस ९.०० मीटर जागा असणे आवश्यक आहे.

या कायद्यास अनुसरूनच सदर इमारतीस अग्निशमन दलातर्फे ना-हरकत प्रमाणपत्र दिलेले आहे.

(४) इमारतीचे नकाशे/आराखडे मंजूर करताना इंटीमेशन ऑफ अॅप्रुव्हल देण्यात येते व त्यानंतर बांधकाम परवानगी देण्यात येते.

(५) व (६) प्रश्न उद्भवत नाही.

### कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज शहराची हद्द वाढ करण्याबाबत

(१४) ८७६१ (०६-०७-२०१५). श्रीमती संध्यादेवी देसाई-कुपेकर (चंदगड), श्री.भास्कर जाधव (गुहागर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज शहराची सन १९४७ नंतर हद्द वाढ करण्यात आली नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शहराची वाढती लोकसंख्या व विस्तार विचारात घेता हद्द वाढ करणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२३-०६-२०१६) :(१) होय.

(२) गडहिंग्लज शहराचा हद्दवाढ प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

### सोलापूर शहरातील मुदत संपलेल्या गाळ्यांच्या लिलावाबाबत

(१५) ८९३७ (०६-०७-२०१५). कुमारी प्रणिती शिंदे (सोलापूर शहर मध्य) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सोलापूर शहरातील मुदत संपलेल्या ६०१ मेजर गाळ्यांची लिलाव प्रक्रियेसंबंधी दिनांक २६ जानेवारी, २०१५ रोजी महापालिकेने घेतलेल्या बैठकीत कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्यामुळे मा.आयुक्त यांनी लिलावाची प्रक्रिया पुढे सहा दिवस ढकलण्यात आल्याचे नागरिकांत तीव्र असंतोष पसरला असल्याचे माहे जानेवारी, २०१५ रोजी वा त्या सुमारास आढळून आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रकरणाची चौकशी करण्यात आली आहे काय,

(३) असल्यास, सदर प्रकरणी दोषीवर कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२३-०६-२०१६) :(१) हे खरे नाही.  
(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

---

**सोलापूर महानगरपालिकेच्या विविध विकास कामांच्या निविदा  
सध्या ऑनलाईन पध्दतीने मागविल्याबाबत**

(१६) १०९५२ (०४-०८-२०१५). कुमारी प्रणिती शिंदे (सोलापूर शहर मध्य) : सन्माननीय  
मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सोलापूर महानगरपालिकेच्या विविध विकास कामांच्या निविदा सध्या ऑनलाईन पध्दतीने  
मागविल्या जात आहेत त्याची त्रयस्थामार्फत तपासणी केली असता काही टेंडरच्या  
कागदपत्रांमध्ये फेरफार झाल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये दिसून आले आहे, हे खरे आहे  
काय,

(२) असल्यास, यासंदर्भात शासनाने चौकशी कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत  
आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२३-०६-२०१६) :(१) व (२) हे खरे नाही.

ई-निविदा पध्दती ही ऑनलाईन असल्यामुळे यामध्ये कोणताही फेरफार झालेला नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

---

**सोलापूर मनपा चे प्रशासकीय विभागीय कार्यालय जुळे सोलापूर भागात होणेबाबत**

(१७) ११८९२ (०७-०४-२०१५). श्री.सुभाष देशमुख (सोलापूर दक्षिण) : सन्माननीय  
मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सोलापूर महानगरपालिकेचे प्रशासकीय विभागीय कार्यालय जुळे सोलापूर भागात नसल्याने  
नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे असे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे  
काय,

(२) असल्यास, या प्रकरणाची चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, या चौकशीत काय आढळून आले, त्यावर कोणत्या उपाययोजना करण्यात येत  
आहेत,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२३-०६-२०१६) :(१) हे खरे नाही.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**सोलापूर मनपा अंतर्गत राजीव आवास योजनेपासून पात्र लाभार्थी वंचित असणेबाबत**

(१८) ११८९३ (०६-०४-२०१५). श्री.सुभाष देशमुख (सोलापूर दक्षिण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सोलापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या राजीव आवास योजनेसाठीचे अनेक पात्र लाभार्थी वंचित असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या प्रकरणाची चौकशी केली आहे काय,
- (३) असल्यास, या चौकशीत काय आढळून आले, त्यावर कोणत्या उपाययोजना करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२३-०६-२०१६) :(१) नाही.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**सोलापूर महानगरपालिकेतर्गत राष्ट्रीय महात्मा गांधी प्राणी संग्रहालयातील वन्य प्राण्यांच्या मृत्यू प्रकरणाबाबत**

(१९) ११८९४ (०६-०४-२०१५). श्री.सुभाष देशमुख (सोलापूर दक्षिण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सोलापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय महात्मा गांधी प्राणी संग्रहालयात मागील काही दिवसात अन्य प्राण्यांचे मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या प्रकरणाची चौकशी केली आहे काय,
- (३) असल्यास, या चौकशीत काय आढळून आले, त्यानुसार संबंधितांवर कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२३-०६-२०१६) :(१) माहे फेब्रुवारी, २०१६ मध्ये एका सिंहाचा वृध्दापकाळामुळे मृत्यू झाला आहे.

- (२) व (३) सदर सिंहाची मृत्यूनंतर पशुसंवर्धन विभाग तसेच वन विभागाकडून उत्तरीय तपासणी केली असता सिंहाचा मृत्यू वृध्दापकाळाने झाल्याचे नमूद केले आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

**सोलापूर शहरातील जुळे सोलापूर भागात मुख्यमंत्री निधीतून करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामात गैरव्यवहार झाल्याबाबत**

(२०) ११८९८ (०६-०४-२०१५). श्री.सुभाष देशमुख (सोलापूर दक्षिण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

वि.स. १९९ (13)

- (१) सोलापूर शहरातील जुळे सोलापूर भागात मुख्यमंत्री निधीतून करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामात गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या प्रकरणी चौकशी केली आहे काय,
- (३) असल्यास, या चौकशीत काय आढळून आले त्यानुसार संबंधितांवर कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (२३-०६-२०१६) :**(१) व (२) सदर रस्त्यांचा दर्जा तपासणीकरीता जिल्हाधिकारी यांनी वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय या संस्थेस त्रयस्थ संस्था म्हणून नेमणूक केली आहे.

- (३) जिल्हाधिकारी यांचेमार्फत सदर अहवालाची तपासणी करून पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

---

**सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील घरकुल योजना रखडलेबाबत**

**(२१) ११९२७ (०६-०४-२०१५). श्री.धनजंय (सुधीर) गाडगीळ (सांगली) :** सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील घरकुल योजना अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, त्याची सद्यःस्थिती काय आहे,
- (३) असल्यास, संबंधितांवर कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (२३-०६-२०१६) :**(१) अंशतः हे खरे आहे.

(२) सदर घरकुल येजनेत लाभार्थींचा बैठ्या घरासाठी असणारा आग्रह व त्यातील न्यायप्रविष्ट बाबींमुळे घरकुलांची कामे सुरु होऊ शकली नाहीत.

सद्यःस्थितीत प्रथम टप्प्यातील १७६ घरकुले व टप्पा क्र.२ मधील १३९५ घरकुलांची कामे पूर्णत्वाच्या अंतिम टप्प्यात आहेत.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

---

**कोल्हापूर येथील महालक्ष्मी तिर्थक्षेत्र विकास योजनेच्या प्रस्तावाबाबत**

**(२२) १२३८० (०७-०४-२०१५). श्री.उल्हास पाटील (शिरोळ) :** सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कोल्हापूर येथील महालक्ष्मी तिर्थक्षेत्र विकास योजनेच्या प्रस्ताव तयार करण्यात आलेला नसल्याचे नुकतेच उघडकीस आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, महालक्ष्मी तिर्थक्षेत्र विकासाच्या योजनेच्या डीपीआर करण्यासाठी दोन कोटी रुपयांची आवश्यकता असल्याने हा निधि जिल्हा नियोजनातून देण्यात यावा अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी जिल्हा नियोजन समितीकडे दिनांक १२ जानेवारी, २०१५ रोजी करण्यात आली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, या मागणीबाबत कोणता निर्णय घेतला आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (२३-०६-२०१६) :**(१) याबाबत जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांचेकडून शासनाच्या सुधारीत कार्यपध्दतीनुसार प्रस्ताव प्राप्त करून पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. (२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**चिपळूण (जि.रत्नागिरी) नगर परिषद हद्दीतील स्वामी मठ ते रामतिर्थ मार्ग  
रेल्वे स्टेशन तसेच नवा भैरी मार्ग रेल्वे स्टेशन ह्या रस्त्याबाबत**

- (२३) १२४३३ (०७-०४-२०१५). श्री.सदानंद चव्हाण (चिपळूण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) चिपळूण (जि.रत्नागिरी) नगर परिषद हद्दीतील स्वामी मठ ते रामतिर्थ मार्ग रेल्वे स्टेशन तसेच नवा भैरी मार्ग रेल्वे स्टेशन ह्या रस्त्याचा पृष्ठभाग मोठ्या प्रमाणात नादुरुस्त झालेला असल्यामुळे वाहतुकीची गैरसोय होत आहे, हे खरे आहे काय,
  - (२) असल्यास, सदर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी स्थानिकांकडून वारंवार मागणी होऊनही नगर परिषद प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे, हे ही खरे आहे काय,
  - (३) असल्यास, सदर रस्ता सुधारणा करणेबाबत कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,
  - (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (२३-०६-२०१६) :**(१), (२) व (३) स्वामी मठ ते रामतिर्थ मार्ग रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यापैकी स्वामी मठ ते रामतीर्थ मंदिरापर्यंत असणारा रस्ता जानेवारी, २०१३ मध्ये रस्त्याचे डांबरीकरण केले आहे. सदर रस्ता सुस्थितीत आहे.

तसेच स्वामी मठ ते महाराष्ट्र हायस्कूलपर्यंत (जुना कायेदा रोड) हा संपूर्ण रस्ता महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान राज्यस्तर अंतर्गत सिमेंट कॉंक्रीट रस्ता करण्यात आलेला आहे.

नवाभैरी मार्ग रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या मार्गावरील अंतर्गत रस्ते डांबरीकरण करण्याचे दि.२८/४/२०१५ रोजी मे.मुख्यसभेमध्ये निविदांना मंजूरी देण्यात आली आहे. व त्याप्रमाणे काम पूर्ण करून घेण्यात आले आहे.

तसेच रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या मार्गावरील मुरादपूर अमेय प्रॉपर्टीज ते खडस घरापर्यंत असणाऱ्या माहे ऑगस्ट, २०१४ मध्ये तातडीने करण्यात आले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**चिपळूण (जि.रत्नागिरी) शहरामध्ये असणाऱ्या उंच इमारतींमध्ये  
दुर्घटना घडल्यास सक्षम अग्नीशमन यंत्रणा नसल्याबाबत**

(२४) १२४५० (०७-०४-२०१५). श्री.सदानंद चव्हाण (चिपळूण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) चिपळूण (जि.रत्नागिरी) शहरामध्ये असणाऱ्या उंच इमारतींमध्ये दुर्घटना घडल्यास त्या इमारतीमध्ये जाण्यासाठी इतकी सक्षम अग्नीशमन यंत्रणा नगर पालिकेकडे उपलब्ध नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर शहराचा वेगाने विस्तार होत असताना अद्यावत अग्नीशमन बंब नगरपालिकेकडे उपलब्ध नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, चिपळूण नगरपालिकेकडे अद्यावत अग्नीशमन बंब उपलब्ध होणेबाबत कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२३-०६-२०१६) :(१) व (२) सद्यःस्थिती दुसऱ्या मजल्यापर्यंत इमारतीमधील आग विझविणे इतपत अग्निशमन यंत्रणा उपलब्ध आहे.

(३) चिपळूण नगरपरिषदेने ठराव क्र.२१६ दि.९/३/२०१६ अन्वये नविन अत्याधुनिक अग्निशमन वाहन खरेदी करणेसाठी ठराव पारीत केलेला असून ई-निविदेची कार्यवाही चालू आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नविन अग्निशमन बंब नगरपरिषदेकडे उपलब्ध होणार आहे.

**सोलापूर महानगरपालिका हद्दीमध्ये समाविष्ट झालेल्या ग्रामपंचायती मधील  
जिल्हा परिषद शाळा महापालिकेच्या ताब्यात घेण्याबाबत**

(२५) १३४५१ (०७-०४-२०१५). श्री.सुभाष देशमुख (सोलापूर दक्षिण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सोलापूर महानगरपालिका हद्दीमध्ये समाविष्ट झालेल्या ग्रामपंचायती मधील जिल्हा परिषद शाळा महापालिकेच्या ताब्यात घेतल्या गेल्या नसल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याप्रकरणी चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, या चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार या शाळा कधीपर्यंत महापालिकेच्या ताब्यात घेतल्या जातील,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (२३-०६-२०१६) :**(१) होय, हे खरे आहे.

(२), (३) व (४) सोलापूर शहराची हद्दवाढ दि.५ मे, १९९२ रोजी झाली. पंचायत समिती उत्तर सोलापूरच्या क्षेत्रातील ११ गावे ही सोलापूर शहराच्या हद्दवाढीमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे.

त्यानुसार ११ गावातील ३९ जिल्हा परिषद शाळा महानगरपालिकेकडे वर्ग करण्याबाबत शिक्षणाधिकारी यांनी प्रस्तावित केले आहे आणि त्याप्रमाणे महानगरपालिकेनेदेखिल ठराव पारित केला आहे. तथापि जिल्हा परिषद सोलापूर यांनी दि.२९/४/२००४ रोजीच्या सर्वसाधारण सभेमध्ये पारित केलेल्या ठरावानुसार सर्वसाधारण सभेने सदर विषय तहकूब ठेवून हद्दवाढ झालेल्या ११ गावातील जिल्हा परिषदेच्या शाळा इमारती व त्यातील भौतिक सुविधा, शिक्षकवृंद, कर्मचारी इत्यादींसह पूर्ण अभ्यास केल्याशिवाय महानगरपालिकेकडे हस्तांतर करून नये असा ठराव संमत करून सदरची प्रक्रिया थांबविण्यात आली आहे.

**तिर्थक्षेत्र पंढरपूर येथील मंदिर व शहर परिसरातील अस्वच्छतेमुळे  
व रोगराईचे वातावरण पसरत असल्याबाबत**

**(२६) १५४५८ (०७-०४-२०१५). श्री.सुभाष देशमुख (सोलापूर दक्षिण) :** सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) तिर्थक्षेत्र पंढरपूर येथील मंदिर व शहर परिसरातील कमालीची अस्वच्छता असून विशेषता आषाढी यात्रा काळात तर अस्वच्छतेचा उच्चांक गाठला जातो व रोगराईचे वातावरण पसरते असे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मंदिर तसेच शहर परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी तसेच अस्वच्छता होऊ नये यासाठी प्रशासनाने कोणत्या उपाययोजना केल्या आहेत किंवा करण्याचे नियोजन आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (२३-०६-२०१६) :**(१) खरे नाही.

(२) पंढरपूर शहरात कायमस्वरूपी एकूण १०५७७ शौचालये आहेत. तसेच तात्पूर्ती शौचालय १०४२३ निर्माण करण्याचे नियोजन आहे. नगरपरिषदेमार्फत शहरातील सर्व भागाची दिवसातून दोन वेळा स्वच्छता करण्यात येते. प्रामुख्याने देऊळ परिसर, बारी मार्ग, प्रदक्षिणा मार्ग, महत्वाचे रस्ते या ठिकाणी पहाटे पाच ते सायंकाळी आठ पर्यंत स्वच्छता करण्यात येते. नगरपरिषदेकडे घंटा गाड्याद्वारे शहरातील धरोघरीचा ओला व सुका कचरा तसेच मठ, धर्मशाळा, हॉटेल इ. ठिकाणांचा कचरा गोळा करण्यात येतो. जंतुनाशकांचा दुर्गंधी कमी करण्यासाठी वापर करण्यात येतो.

मा.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार यात्रा कालावधीत यात्रेकरूंच्या मुलभूत नागरी सुविधांसाठी ६५ एकरामध्ये यात्रेस येणाऱ्या दिंड्या, पालख्या यांना राऊट्या, तंबू उभारण्यासाठी जागा उपलब्ध केली असून यात्रा सुरळीतपणे पार पडली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.



**पंढरपूर नगरपालिकेने यमाई-तुकाई तलाव परिसरात सुशोभिकरण करण्याबाबत**

(२७) १६६८४ (११-०८-२०१५). श्री.भारत भालके (पंढरपूर), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी) :

सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पंढरपूर नगरपालिकेने सुमारे दोन कोटी रुपये खर्चून यमाई-तुकाई तलाव परिसरात सुशोभिकरणाची कामे केली आहे तर नौकाविहार, कारंजे, करमणूक केंद्र आणि सुविधा उपलब्ध होणार असे स्वप्न संकल्प चित्राद्वारे नागरिकांना दाखवले गेले आहे परंतु सुशोभिकरणाचे संकल्प चित्र पाहिले असता यातील फक्त २५ टक्केच काम पूर्ण झाले असल्याचे माहे मे, २०१५ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शासनाच्या सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत दिलेल्या निधीतून नगरपालिकेने उक्त तलावाचा विकास केला असून मागील तीन वर्षांपासून हे काम पूर्णपणे ठप्प आहे उर्वरित कामे कधी पूर्ण होणार व यमाई तलाव प्रत्यक्षात आराखड्यानुसार कधी येणार असे प्रश्न नागरिकांमधून विचारण्यात येत असून याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, यामागील विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२३-०६-२०१६) :(१) व (२) सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत मंजूर कामे पूर्ण करण्यात आली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**कोल्हापूर येथील अंबाबाई मंदिर व जोतिबा देवस्थान या तीर्थक्षेत्राचा विकास करण्याबाबत**

(२८) १९१४० (१२-०८-२०१५). श्री.नरहरी झिरवाळ (दिंडोरी), श्री.सुरेश हाळवणकर

(इचलकरंजी), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्री.हनुमंत डोळस (माळशिरस), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.वैभव पिचड (अकोले), श्री.अवधूत तटकरे (श्रीवर्धन), श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.शामराव ऊर्फ बाळासाहेब पाटील (कराड उत्तर), श्री.उल्हास पाटील (शिरोळ), श्री.जयदत्त क्षीरसागर (बीड), डॉ.सुजित मिणचेकर (हातकणंगले), श्री.प्रकाश आबिटकर (राधानगरी), श्री.चंद्रदीप नरके (करवीर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोल्हापूर येथील अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्राचा विकास मंदीराची पुरातन रचना वास्तू व वारसा यांचे जतन यासह इतर आवश्यक सुविधांचा समावेश असलेला सुमारे ७२ कोटीचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा माहे एप्रिल, २०१५ मध्ये शासनास प्राप्त झाला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून प्रसिद्ध असणारे श्री. जोतिबा देवस्थान व करवीर निवासीनी श्री. अंबाबाई या तीर्थक्षेत्रीय परिसराचा सर्वांगीण विकास करण्याची योजना कार्यान्वित झाली नाही, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, सदर विकास आराखड्यातील कामाचे स्वरूप काय आहे व त्याबाबत शासनाने काय निर्णय घेतला आहे,  
(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (२३-०६-२०१६) :**(१) होय, हे खरे आहे.

- (२) व (३) याबाबत शासनाच्या सुधारीत कार्यवाहीनुसार जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांचेकडून प्रस्ताव प्राप्त करून पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.  
(४) प्रश्न उद्भवत नाही.

---

**भामा आसखेड धरणातून पुणे शहरासाठी प्रस्तावित पाणी पुरवठा योजनेबाबत**

(२९) २०५२५ (१२-०८-२०१५). श्री.सुरेश गोरे (खेड आळंदी), श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.हनुमंत डोळस (माळशिरस), श्री.वैभव पिचड (अकोले), श्री.अवधूत तटकरे (श्रीवर्धन), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) भामा आसखेड धरणातून पुणे शहरासाठी प्रस्तावित पाणीपुरवठा योजनेतून आळंदी नगरपरिषदेने पाणीपुरवठा करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे केलेल्या वारंवार मागणी संदर्भात दिनांक २३ एप्रिल, २०१५ रोजीच्या सुमारास मा.राज्यमंत्री (नगरविकास) यांच्या दालनात बैठक झाली होती, हे खरे आहे काय,  
(२) असल्यास, या बैठकीत उपरोक्त प्रश्नांबाबत आळंदी न.प.ला पाणी देणेबाबतच्या निर्णयाचे स्वरूप काय आहे, त्यांची अंमलबजावणी करण्यात आली आहे काय व त्यांची सद्यःस्थिती काय आहे,  
(३) अद्यापपर्यंत अंमलबजावणी वा निर्णय घेतला नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (२३-०६-२०१६) :**(१) होय, हे खरे आहे.

- (२) संबंधित यंत्रणेकडून प्रस्ताव प्राप्त करून घेण्यात येत आहे.  
(३) प्रश्न उद्भवत नाही.

---

**सांगली, मिरज-कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील कुपवाड प्रभाग कार्यालयाचे काम अनेक वर्षांपासून रखडले असल्याबाबत**

(३०) २३१२३ (०७-०४-२०१५). श्री.धनजंय (सुधीर) गाडगीळ (सांगली) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सांगली, मिरज-कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील कुपवाड प्रभाग कार्यालयाचे काम मागील अनेक वर्षांपासून रखडले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, त्याची नेमकी कारणे काय आहेत,
- (३) असल्यास, शासनाने या संदर्भात काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (२३-०६-२०१६) :**(१) व (२) प्रभाग कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून माहे डिसेंबर, २०१५ पासून सदर प्रशासकीय इमारतीमध्ये कुपवाड विभागीय कार्यालय चालू करण्यात आले आहे.

- (३) प्रश्न उद्भवत नाही.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

**सांगली, मिरज-कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील हजारो मालमत्तांची  
महानगरपालिकेच्या दफ्तरी नोंद नसल्याबाबत**

**(३१) २३१२४ (११-०८-२०१५).** श्री.धनजंय (सुधीर) गाडगीळ (सांगली) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सांगली, मिरज-कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील हजारो मालमत्तांची महानगरपालिकेच्या दफ्तरी नोंद नसल्यामुळे महानगरपालिकेचा लाखो रुपयांचा कर बुडत आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, अशा मालमत्तांचा नगररचना व बांधकाम विभागाकडून फेर सर्वे होऊन त्याची नोंद होणार आहे काय,
- (३) असल्यास, अखेर बुडविलेला कर या मालमत्ता धारकांकडून वसूल केला जाणार काय, शासनाने या संदर्भात काय कार्यवाही केली आहे वा करणार आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (२३-०६-२०१६) :**(१), (२) व (३) हे खरे आहे.

सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमार्फत २५ भागांमध्ये मालमत्तांचा फेर सर्वे करून नोंद घेण्याचे काम सुरु आहे. या सर्वेनुसार संबंधितांकडून त्यांना देय असलेला मालमत्ता कर महानगरपालिकेमार्फत वसूल करण्यांत येत आहे.

- (४) प्रश्न उद्भवत नाही.

**सांगली मिरज-कुपवाड महानगरपालिका क्षेत्रामध्ये महानगरपालिकेची  
पाणी पुरवठा कनेक्शन व जलशुद्धीकरण प्रकल्पाबाबत**

**(३२) २३३६६ (१२-०६-२०१५).** श्री.धनजंय (सुधीर) गाडगीळ (सांगली) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सांगली मिरज-कुपवाड महानगरपालिका क्षेत्रामध्ये महानगरपालिकेची पाणी पुरवठा कनेक्शन क्षमता ५० हजार असताना प्रत्यक्षात ७० हजार पेक्षा ज्यादा कनेक्शन दिली असल्याची बाब निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

वि.स. १९९ (20)

- (२) असल्यास, यामुळे शहराच्या अनेक भागात अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने संतप्त वातावरण आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) तसेच, पाणीपुरवठ्याच्या जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी आज अखेर कोटयावधी रुपये खर्च केले असून सुध्दा दुषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पोटदुखी मुतखडा, लिव्हर खराब होणे, कॉलरा, गॅस्ट्रो यासारख्या गंभीर आजारांनी ग्रासले आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, यासंदर्भात शासनाने चौकशी केली वा करण्यात येत आहे, चौकशीच्या अनुषंगाने कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (२३-०६-२०१६) :**(१) हे खरे नाही.

(२) व (३) हे खरे नाही.

(४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

**मिरज (जि.सांगली) येथील बंद बालगंधर्व नाट्यगृहाचा गोडावून म्हणून होत असलेला वापर**

(३३) २३३८४ (०६-०८-२०१५). **श्री.धनजय (सुधीर) गाडगीळ (सांगली), श्री.अनिल बाबर (खानापूर) :** सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मिरज (जि.सांगली) येथील बालगंधर्व नाट्यगृह बंद असून त्याचा गोडावून म्हणून वापर होत असल्याची माहिती माहे मे, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, त्याची सर्वसाधारण कारणे काय आहेत,

(३) असल्यास, यासंदर्भात शासनाने चौकशी केली आहे काय, त्यानुषंगाने संबंधितांवर कोणती कारवाई केली व सदर नाट्यगृह सुरु करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (२३-०६-२०१६) :**(१) नाट्यगृहासाठी आवश्यक तो परवाना प्राप्त करून नाट्यगृह सुरु करण्यात आले आहे.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**सिंधुदुर्गनगरी (ओरस) प्राधिकरण क्षेत्रातील कचऱ्याची वाढती समस्या निकाली काढण्याबाबत**

(३४) २३५३७ (११-०८-२०१५). **श्री.वैभव नाईक (कुडाळ) :** सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजधानीचे ठिकाण असलेल्या सिंधुदुर्गनगरी (ओरस) प्राधिकरण क्षेत्रातील कचऱ्याची वाढती समस्या निकाली काढण्यासाठी १ कोटी २७ लाख रुपये एवढ्या खर्चाचा प्रकल्प जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी मंजूर केला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यास किती कालावधी लागणार आहे.
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (२३-०६-२०१६) :**(१) व (२) सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरण क्षेत्रात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास काही अटींचे अधीन राहून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तांत्रिक मान्यता दिली असून प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती सिंधुदुर्ग यांचेकडे विचारार्थ आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

---

**रोहा नगरपालिका (जि. रायगड) हद्दीत अनधिकृत बांधकामे सुरु असल्याबाबत**

(३५) २३७२७ (११-०८-२०१५). श्री.भरतशेठ गोगावले (महाड) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) रोहा नगरपालिका (जि. रायगड) हद्दीत विनापरवाना, बेकायदेशीर, अनधिकृत नियमबाह्य बांधकामे राजरोसपणे सुरु असल्याचे माहे मे, २०१५ मध्ये वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले, तदनुसार शासन स्तरावर काय कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (२३-०६-२०१६) :**(१) रोहा नगरपालिका (जि.रायगड) हद्दीत विनापरवाना बेकायदेशीर अनधिकृत नियमबाह्य बांधकामे राजरोसपणे सुरु असल्याचे माहे मे, २०१५ वा त्यासुमारास निदर्शनास आले हे खरे नाही. तथापि, नगरपालिका हद्दीत विनापरवाना बेकायदेशीर अनधिकृत बांधकाम निदर्शनास आल्यास त्यांचे विरुद्ध महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ मधील कलम ५२, ५३ व ५४ नुसार त्यांचे विरुद्ध कारवाई करणेत येते.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

---

**मुंबई महानगरपालिकेत के पश्चिम या वार्ड मधील अन्नदाता  
या आधार केंद्रावर कारवाई करण्याबाबत**

(३६) २४१९० (११-०८-२०१५). श्री.नरेंद्र मेहता (मिरा भाईंदर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबई महानगरपालिकेत के पश्चिम या वार्ड मधील अन्नदाता या आधार केंद्रावर मा.मुख्यमंत्र्यांनी कारवाई न करण्याचे आदेश दिले असतांना देखील महानगरपालिकेने दिनांक ११ जानेवारी २०१५ रोजी वा त्या सुमारास कारवाई करून तोडून टाकली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर प्रकरणी मा.मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची दखल न घेतलेल्या अधिकाऱ्यांवर शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) तसेच सदर अन्नदाता आहार केंद्र चालकांना पर्यायी जागा उपलब्ध करून किंवा पुर्नबांधणीसाठी परवानगी देणार काय ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (२३-०६-२०१६) :**(१) मुंबई महानगरपालिकेत के/पश्चिम या वॉर्डमधील अन्नदाता या आधार केंद्रावर कारवाई न करण्याचे आदेश दिले हे खरे नाही.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या के/पश्चिम विभागाच्या हद्दीतील गुलमोहर रोड, विलेपार्ले (पं.) येथील पदपथावर दोन झुणकाभाकर केंद्रे अस्तित्वात होती. तसेच गुलमोहर रस्त्यावरील स्टॉल, केंद्र व अतिक्रमण हटविण्यासाठी विलेपार्ले केलवाणी मंडळ यांनी मा.उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल केलेले याचिका क्रमांक २२४/२०१० व जनहित मंच यांनी दाखल केलेली याचिका क्रमांक ३६/२०१० मधील मा.न्यायालयाच्या आदेशानुसार, सदरची झुणका भाकर केंद्रे तीन महिन्यात स्थलांतरीत करण्यात येतील असे शपथपत्र सन २०११ बृहन्मुंबई महानगरपालिकेने मा.उच्च न्यायालयात सादर केले होते.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) झुणका भाकर केंद्राचे चालक श्री.सुनील शंकर पाटील यांना संत ज्ञानेश्वर रोड, महापालिका भांडार येथे महापालिकेची पर्यायी जागा बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे देण्यात आली असून त्यांनी सदर ठिकाणी झुणका केंद्राचे बांधकाम सुरु केले आहे.

तसेच श्री.उमेश वागळे यांना टाटा कंपाऊंड बी ब्लॉक, महापालिका वसाहतीच्या मागील जागा देण्यात आली आहे.

#### कोल्हापूर जिल्हयातील इचलकरंजी शहराचा वाहतुक आराखडा

(३७) २४३५८ (१०-०८-२०१५). डॉ.सुजित मिणचेकर (हातकणंगले), श्री.प्रकाश आबिटकर

(राधानगरी), श्री.राजेश क्षीरसागर (कोल्हापूर उत्तर), श्री.उल्हास पाटील (शिरोळ) :

सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कोल्हापूर जिल्हयातील इचलकरंजी शहराचा वाहतुक आराखडयास दिनांक १५ जून, २०१५ च्या सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात येऊनही अद्यापही या प्रस्तावावर कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, यामुळे शहरातील अपघाताचे वाढते प्रमाण, वाहतुक कोंडी यांचे प्रकार वाढत आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदरच्या वाहतुक आराखडयास मंजूरी देऊन कार्यवाही करण्यासंदर्भात शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस (२३-०६-२०१६) :(१) इचलकरंजी शहरातील वाहतूक व्यवस्था व सुधारणाबाबत वाहतूक नियंत्रक, इचलकरंजी यांना नगरपरिषदेकडे आराखडा सादर करण्यात आला होता. सदर आराखड्यास सर्वसाधारण सभेच्या मान्यतेनंतर प्रस्ताव प्रादेशिक परिवहन अधिकारी, ताराबाई पार्क कोल्हापूर व पोलीस अधीक्षक, पोलीस मुख्यालय, कोल्हापूर यांच्याकडे दि.२१.५.२०१५ रोजी मंजूरीसाठी पाठविण्यात आला आहे.

(२) पोलीस निरीक्षक, नियंत्रण कक्ष, इचलकरंजी यांना आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत कळविण्यात आले आहे.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

---

**गडहिंगलज नगरपरिषद (जि.कोल्हापूर) हद्दीत सुमारे  
८०० हून जास्त अनधिकृत बांधकामे झाल्याबाबत**

(३८) २५५४८ (१०-०८-२०१५). श्रीमती संध्यादेवी देसाई-कुपेकर (चंदगड), श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) गडहिंगलज नगरपरिषद (जि.कोल्हापूर) हद्दीत सुमारे ८०० हून जास्त अनधिकृत बांधकामे झाल्याचे माहे एप्रिल २०१५ मध्ये वा त्या सुमारास निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) तसेच सदर अनधिकृत बांधकामे निष्काषित करणेबाबत मा.मुख्यमंत्री यांना चंदगडचे लोकप्रतिनिधी यांनी मागणी दि. १५ जून, २०१५ रोजी लेखी निवेदनाव्दारे केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनामार्फत चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले तदनुसार शासनाने आतापर्यंत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस (२३-०६-२०१६) :(१) अनधिकृत बांधकामाबाबत नगरपरिषदेने केलेल्या सर्वेक्षणाअंती गडहिंगलज शहरात वाढीव बांधकामे, नवीन बांधकामे, इमारत वापरप्रमाणपत्रे न घेतलेली बांधकामे अशा प्रकारची एकूण ६४ अनधिकृत बांधकामे आढळून आली आहेत.

(२) व (३) ६४ अनधिकृत बांधकामाबाबत निवेदन प्राप्त झाल्याचे निदर्शनास येत नाही.

अनधिकृत बांधकामाबाबत नगरपरिषदेकडून महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगर नियोजन अधिनियम १९९६ मधील तरतुदीनुसार नोटीस देण्यात आलेल्या आहेत.

---

**कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर शहर व उपनगरातील सुमारे दीड लाख  
लोकांचे व त्यांच्या मालमत्तेचे आगीपासून रक्षण करण्याबाबत**

(३९) २६४९७ (१०-०८-२०१५). श्री.उल्हास पाटील (शिरोळ) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर शहर व उपनगरातील सुमारे दीड लाख लोकांचे व त्यांच्या मालमत्तेचे आगीपासून रक्षण करण्यासाठी महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला नविन अग्निशमन वाहन पुरवण्याचा प्रस्ताव गेल्या पाच महिन्यांपासून मुंबईच्या अग्निशमन विभागास मंजूरीसाठी प्रलंबित आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर प्रस्तावाला अद्याप मंजूरी न मिळण्याची कारणे काय आहेत व किती कालावधीत प्रस्तावास मंजूरी मिळण्याची अपेक्षा आहे,
- (३) सदर प्रस्तावास मंजूरी देण्याची कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,
- (४) सदर अग्निशमन वाहनसाठी ३५ लाख रुपये खर्च करून सुरु असलेले केंद्राच्या बांधकामाची सद्यःस्थिती काय आहे ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (२३-०६-२०१६) :**(१) याबाबतचा प्रस्ताव सद्यःस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्यास्तरवर तपासाधिन आहे.

(२), (३) व (४) मंजूरी प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल.

### जेष्ठ नागरीकांसाठी अँडल्ट व्हॅक्सिनेशन संकल्पना राबविण्याबाबत

(४०) २६५२९ (१७-०८-२०१५). श्री.कालीदास कोळंबकर (वडाळा), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) जेष्ठ नागरीकांची वयोमानानुसार रोग प्रतिकारक शक्ती कमी झाल्याने त्यांना संसर्गजन्य विकाराचा सामना करावा लागतो, परदेशामध्ये जेष्ठ नागरीकांसाठी फ्लू, निमोनिया, नागीण, डांग्या खोकला या प्रकारचे विकार होऊ नयेत म्हणून अँडल्ट व्हॅक्सिनेशन ही संकल्पना अनेक वर्षांपासून राबवित आहे, त्यामुळे तेथील जेष्ठांचे वयोमानही उंचावले आहे, परंतु ही संकल्पना मुंबई महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे कागदावरच असल्याचे माहे मे, २०१५ मध्ये निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, संकल्पना राबविण्यासाठी महापालिकला शासनाकडून लसींची निर्मिती पुरवठा निधी तसेच मार्गदर्शक तत्वाचे, केंद्राची आवश्यकता उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,
- (३) अद्याप कोणतीच कार्यवाही केली नसल्यास होणाऱ्या विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (२३-०६-२०१६) :**(१) व (२) हे खरे नाही.

बृहन्मुंबई महानगरपालिकेत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार सन १९७८-७९ पासून विस्तरीत लसीकरण कार्यक्रम राबविला जात आहे. या कार्यक्रमासाठी लागणारा निधी तसेच लसींचा पुरवठा केंद्र शासनाकडून शासनाच्या आरोग्य विभागामार्फत बृहन्मुंबई महानगरपालिकेस उपलब्ध करून दिला जातो. या क्षयरोग, घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, गोवर, पोलिओ याशिवाय हिपॅटायटीस-बी व जपानी मेंदूज्वर (निवडक जिल्ह्यात) या लसीकरण सेवा उपलब्ध करून दिल्या जातात.



श्वानदंश प्रतिबंधक लस, धनुर्वीत लस, हज यात्रेकरूंसाठी व आंतरराष्ट्रीय यात्रेकरूंसाठी तोंडावाटे पोलिओ लस या लसी सर्व वयोगटातील नागरिकांना देण्यात येतात व त्यात ज्येष्ठ नागरिकांचा समावेश असतो.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**राजापूर शहरातील (जि.रत्नागिरी) गटारातील पाणी शुध्द करण्याबाबत**

(४१) २७४५३ (१०-०८-२०१५). श्री.राजन साळवी (राजापूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राजापूर शहरातील (जि.रत्नागिरी) गटारातील पाणी शुध्द करण्यासाठी राजापूर नगरपरिषदेने शहरातील नदीपात्रांमध्ये ठिकठिकाणी बांधलेल्या फिल्टर टँकमधून घाणीचे व दुर्गंधीचे साम्राज्य पसरल्याची बाब माहे जून, २०१५ मध्ये वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त फिल्टर टँकमधून पाणी शुध्द होत नसल्याच्या तक्रारी नगराध्यक्षांना प्राप्त झाल्या आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, गटाराच्या पाण्यामुळे परिसरात आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, हे ही खर आहे काय,

(४) असल्यास, सदर कामाची चौकशी करण्याची मागणी सर्व स्तरावरून होत आहे, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले, तदनुसार यास जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०३-०६-२०१६) :(१) हे खरे नाही.

(२) होय.

तक्रार प्राप्त झाली असून सदर तक्रारीचे वेळीच निराकरण करण्यात आले आहे.

(३), (४) व (५) हे खरे नाही.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबई, चांदवली येथील 'लेक होम' या २२ मजली इमारतीच्या चौदाव्या मजल्यावर आग लागल्याबाबत**

(४२) २७४४२ (१०-०८-२०१५). श्री.राणाजगजीतसिंह पाटील (उस्मानाबाद), श्री.राहुल मोटे (परांडा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई, चांदवली येथील 'लेक होम' या २२ मजली इमारतीच्या चौदाव्या मजल्यावर दिनांक ७ जून, २०१५ रोजी भीषण आग लागली होती, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, या आगीत सात व्यक्तींचा मृत्यू झाला असून २८ व्यक्ती गंभीर जखमी झाल्या आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, या संदर्भात चौकशी करण्यात आली आहे काय, त्यात काय आढळून आले, तदनंतर पुढे कोणती कार्यवाही केली, मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकास शासनाने कोणत्या प्रकारची मदत केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (२३-०६-२०१६) :**(१) चांदिवली येथील "लेक होम" या २२ इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरील राहत्या घरामध्ये दिनांक ०६.०६.२०१५ रोजी आग लागली होती.

(२) सदर आगीमध्ये १३ महिला व २३ पुरुष जखमी झाले होते. त्यापैकी ६ पुरुष व १ महिला यांना हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले.

(३) बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत सदर आगीची चौकशी करण्यात आली असून, "सदोष विद्युत प्रणाली" मुळे सदर आग लागल्याचे आढळून आले.

सदर इमारतीतील यंत्रणा कार्यान्वित नसल्यामुळे व त्यांच्या निष्काळजीपणाबद्दल, तसेच यामुळे अधिकारी व जवानांना आलेल्या अडचणीमुळे, जखमी तसेच जीवितहानी झाल्यामुळे सदर इमारतीचे मालक/विकास/भोगवटादार/ सोसायटी अध्यक्ष/ सचिव/ व्यवस्थापक व इतर यांच्याविरुद्ध बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत पवई पोलीस स्थानकात दिनांक ११.०६.२०१५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच, मुंबई अग्निशमन दलामार्फत महाराष्ट्र अग्निप्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ अन्वये दिनांक १२.०६.२०१५ रोजी संबंधितांवर नोटीस बजावण्यात आली आहे.

मृत्यूमुखी पडलेल्या ७ व्यक्तींच्या वारसास मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी रु.१ लाख इतकी मदत देण्यात आली आहे.

#### मुंबई शहरातील झोपडीधारकांना बायोमेट्रीक ओळखपत्रांचे वाटप करण्याबाबत

(४३) २९७८१ (२१-०१-२०१६). श्री.नितेश राणे (कणकवली) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई महानगरपालिकेने शहरातील पात्र झोपडीधारकांच्या तयार केलेल्या १९ हजार ८९ बायोमेट्रीक ओळखपत्रापैकी गत १३ वर्षात फक्त २६० ओळखपत्रांचेच वाटप करण्यात आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शासनाने याबाबत महानगरपालिकेला सुचना देऊन उर्वरित पात्र झोपडीधारकांना ओळखपत्रांचे वाटप करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) अद्याप कार्यवाही झाली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

- श्री. देवेन्द्र फडणवीस (२३-०६-२०१६) :(१) बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत बायोमेट्रीक आळखपत्रांचे वाटप करण्यात आलेले नाही.
- (२) याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेस कोणतेही आदेश प्राप्त झालेले नाहीत.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

**चेंबूर येथील अयोध्यानगर, राहूलनगर, अग्रवाल कॉलनी, वाशिनाका, आरसी मार्ग येथील नाल्याचे नुतनीकरण व आरसीसी बांधकामाबाबत**

(४४) ३०५३७ (२१-०१-२०१६). श्री.तुकाराम काते (अणुशक्ती नगर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) चेंबूर येथील अयोध्यानगर, राहूलनगर, अग्रवाल कॉलनी, वाशिनाका, आरसी मार्ग येथील नाल्याचे संपूर्णपणे नुतनीकरण व आरसीसी बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी दिनांक २३ जून, २०१५ रोजी स्थानिक लोकप्रतिनिधींनी संचालक, अभियांत्रिकी प्रकल्प व सेवा बृहन्मुंबई महानगरपालिका, वरळी, मुंबई यांचेकडे पत्राद्वारे केली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस (२३-०६-२०१६) :(१) होय, हे खरे आहे.

- (२) सदर प्रकरणी अयोध्यानगर, राहूल नगर, अग्रवाल कॉलनी, वाशी नाला, आर.सी. मार्ग, चेंबूर येथील अयोध्या नगर नाला, इस्लामपूरा नाला व राहूल नगर नाला यांच्या खोलीकरण, रुंदीकरण व पुनर्बांधणी संदर्भातील निविदा प्रक्रिया पूर्ण करून निविदा मागविण्याचे काम महापालिकेमार्फत हाती घेण्यात आले आहे.

सदर बांधकामासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यासंबंधी स्थायी समिती व स्थापत्य समितीच्या मान्यतेनंतर सदर नाल्याचे बांधकाम त्वरीत सुरु करण्यात येईल.

- (३) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबईतील मरीन ड्राईव्हर रत्नहाराचे एलईडी दिवे काढून पुन्हा सोडियम दिवे लावण्याबाबत**

(४५) ३०७५१ (२१-०१-२०१६). श्री.अजय चौधरी (शिवडी), श्री.सुनिल शिंदे (वरळी), श्री.अशोक पाटील (भांडूप पश्चिम) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबईतील मरीन ड्राईव्हर रत्नहाराचे एलईडी दिवे काढून पुन्हा सोडियम दिवे १५ ऑगस्टपूर्वी लावावेत असे आदेश मा.मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेला दिनांक ६ ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यासुमारास दिले आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, मा.मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने मुंबई महानगरपालिका आयुक्त व शासनाने कोणता निर्णय घेतला आहे वा त्यानुषंगाने अंमलबजावणीची सद्यःस्थिती काय आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (२३-०६-२०१६) :**(१) हे खरे नाही.

मा.उच्च न्यायालय, मुंबई यांनी दिनांक ०७.०८.२०१५ रोजीच्या पुनर्विलोकन याचिका (L) क्रमांक १/२०१५ अन्वये, मरीन ड्राईव्ह येथे लावण्यात आलेल्या पांढऱ्या रंगाच्या एलईडी दिव्यांऐवजी पिवळ्या रंगाच्या एलईडी दिव्यांनी बदलून सदर ठिकाणच्या प्रकाशाची तीव्रता मुंबई पुरातन वास्तु जतन समितीमार्फत पडताळणी करावी व त्यांची तीव्रता योग्य आढळल्यास उर्वरित मरीन ड्राईव्ह येथील दिवे पिवळ्या रंगाचे एलईडी दिवे वापरून बदलावेत अन्यथा जुने सोडियम वेपरचे दिवे लावावेत असे आदेश दिले आहेत.

(२) मा.उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशानुसार, मरीन ड्राईव्ह येथील वानखेडे स्टेडियम शेजारील ४ खांबांबरील पथदिवे पिवळ्या रंगाचे एलईडी दिवे वापरून बदलण्यात आले असून, सदर दिव्यांच्या प्रकाशाची तीव्रता दि.३०.१०.२०१५ रोजी मोजून त्याचा अहवाल मुंबई पुरातन वास्तु समितीस सादर करण्यात आला आहे.

आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका, पोलीस आयुक्त, मुंबई व अध्यक्ष, पुरातन समिती या त्रिसदस्यीय समितीने दि.२३.११.२०१५ रोजी दिलेल्या निर्देशानुसार, मरीन ड्राईव्ह येथील ६२९ पैकी ५५९ दिवे पिवळ्या रंगाच्या एलईडी दिव्यांनी बदलण्यात आले आहेत. तसेच, उर्वरित दिवे महापालिकेमार्फत लवकरच बदलण्यात येणार आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यात दहावी बारावीच्या परीक्षेत गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या  
स्कॉलरशिपचे ऑनलाईन अर्ज भरण्याची लिंक पालिकेच्या अधिकृत  
वेबसाईटवर उपलब्ध नसल्याबाबत**

(४६) ३१३८५ (२१-०१-२०१६). श्री.जयकुमार गोरे (माण), श्री.संग्राम थोपटे (भोर), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात दहावी बारावीच्या परीक्षेत गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या स्कॉलरशिपचे ऑनलाईन अर्ज भरण्याची लिंक पालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध नसल्याचे पालकांसह विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करीत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (२३-०६-२०१६) :**(१) माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये उच्च टक्केवारीने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच अधिकतम निकाल देणाऱ्या महापालिकेच्या माध्यमिक शाळांना स्कॉलरशीप न देता रोख स्वरूपात बक्षिस योजना लागू करण्यात आल्यामुळे स्कॉलरशिपचे ऑनलाईन अर्ज भरण्याची लिंक पालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.

त्यामुळे वेबसाईट अभावी पालकांसह विद्यार्थ्यांची गैरसोय होण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

**दर्यापूर मतदारसंघातील अंजनगाव सुर्जी येथील हिंदू स्मशानभूमी येथे पेट्रिंग ब्लॉक निकृष्ट दर्जाचे बसविल्याबाबत**

(४७) ३३७४२ (१४-०१-२०१६). श्री.रमेश बंडीले (दर्यापूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) दर्यापूर मतदारसंघातील अंजनगाव सुर्जी येथील हिंदू स्मशानभूमी येथे तेराव्या वित्त आयोगातून ८ लक्ष ३७ हजार रुपयांचे पेट्रिंग ब्लॉक बसविण्यात आले, मात्र पेट्रिंग ब्लॉक निकृष्ट दर्जाचे बसवून गैरव्यवहार करण्यात आला, याबाबत सौ. सुनिता मुरकुटे, नगरसेविका, अंजनगाव सुर्जी यांनी मा. जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, संबंधित अधिकारी व कंत्राटदारावर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) तसेच अंजनगाव सुर्जी येथील हिंदू स्मशानभूमी येथे उत्कृष्ट दर्जाचे पेट्रिंग ब्लॉक बसविण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२२-०६-२०१६) :(१) होय.

(२) प्रश्नाधीन तक्रारीसंदर्भात त्रयस्थ संस्थेद्वारे कामाचे लेखापरीक्षण करण्याबाबत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अमरावती यांना नगरपरिषदेकडून दि. ८.६.२०१५ च्या पत्रान्वये कळविण्यात आले होते.

(३) शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अमरावती यांनी त्रयस्थ संस्थेद्वारे लेखापरीक्षण करून प्रश्नाधीन काम निकृष्ट असल्याचा अहवाल दिलेला आहे. संबंधित कंत्राटदार व नगरपरिषदेचे अभियंता यांचे वर कार्यवाहीचा प्रस्ताव नगरपरिषदेकडून सादर करण्यात आला असून कार्यवाही करण्याच्या दृष्टीकोनातून संबंधितास कारणे दाखवा नोटीस देण्यात आलेली आहे. संबंधितांचे स्पष्टीकरण प्राप्त झाल्यानंतर नगरपरिषदेकडून नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबईतील कुलाबा येथील फोर्ट परिसरात पुस्तक व्यवसाय विक्रेत्यांना पुस्तक विक्रीकरिता अधिकृत जागा उपलब्ध करून देण्याबाबत**

(४८) ३६४१४ (२१-०१-२०१६). श्री.राज पुरोहित (कुलाबा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) इंटरनेटच्या जगात रद्दीतील पुस्तकांना राज्यात मागणी असून वाचनदारास महाग किंमतीचे पुस्तक घेण्यास परवडत नसल्याने मुंबईतील कुलाबा येथील फोर्ट परिसरात फुटपाथवर कमी किंमतीचे पुस्तके उपलब्ध होत आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर फुटपाथवर पुस्तक विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असून त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे परवाने वा कोणतेही त्यांना संरक्षण नाहीत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर प्रकरणी पुस्तक व्यवसाय विक्रेत्यांना पुस्तक विक्रीकरिता अधिकृत जागा उपलब्ध करून देण्यासाठी व त्यांच्या व्यवसायास संरक्षण देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची सर्व साधारण कारणे काय आहेत ?

- श्री. देवेंद्र फडणवीस (२३-०६-२०१६) :**(१) कुलाबा येथील फोर्ट परिसरात परवानाधारक पुस्तक विक्रेते आहेत. परंतु सदर पुस्तक विक्रेते रद्दीतील पुस्तके कमी किंमतीत विकतात किंवा कसे याबाबतची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे नाही.
- (२) सदर फुटपाथवर एकूण २१ पुस्तक विक्रेत्यांना बृहन्मुंबई महानगरपालिकेने परवाने दिलेले आहेत
  - (३) सदर प्रकरणी २१ पुस्तक विक्रेत्यांना परवाने दिलेले असल्याने, त्यांच्या व्यवसायास संरक्षण देण्याबाबत वेगळी अशी योजना बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे नाही.
  - (४) प्रश्न उद्भवत नाही.

- पिंपळगाव हरे (ता.पाचोरा, जि.जळगाव) येथे नवीन बसस्थानक उभारण्याबाबत**
- (४९) ४७७३५ (२८-०४-२०१६). श्री.किशोर पाटील (पाचोरा) :** सन्माननीय परिवहन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) पिंपळगाव हरे (ता.पाचोरा, जि.जळगाव) येथील बसस्थानकांत स्वच्छतागृह, पाण्याची सोय नसल्याने तेथील प्रवाश्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे हे खरे आहे काय,
  - (२) तसेच या ठिकाणी नवीन बसस्थानक उभारण्याची मागणी आहे हेहि खरे आहे काय,
  - (३) असल्यास, या नवीन बसस्थानक उभारण्याबाबत अथवा या बसस्थानकांत मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
  - (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. दिवाकर रावते (१६-०७-२०१६) :**(१) नाही.

पिंपळगाव हरे (ता.पाचोरा, जि.जळगाव) येथे बसस्थानक नसून गावठाण हद्दीमध्ये दोन प्रवाशी निवारे आहेत.

- (२) होय.
- (३) सदर ठिकाणी राज्य परिवहन महामंडळाची जागा नाही. तसेच या ठिकाणी रस्त्यावरील प्रवाशांची फक्त चढ-उतार होत असल्याने तेथे मुलभूत सुविधा पुरविण्याचे राज्य परिवहन महामंडळाचे धोरण नाही. मात्र, प्रवाशी निवाऱ्याच्या देखरेखीकरीता व प्रवाश्यांना मुलभूत

सुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरीता काळजी वाहकाची (केअर टेकर) नेमणूक करण्यात आली आहे. सदर ठिकाणची वाहतूकीची वर्दळ पाहता सध्या उपलब्ध असलेले मार्गनिवारे पुरेसे आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**एस.टी.महामंडळातील वाहतूकनियंत्रकांची भरती, खात्यांतर्गत बढती प्रक्रिया गेल्यात तीन वर्षांपासून रखडली असल्याबाबत**

(५०) ४९१७५ (२८-०४-२०१६). श्री.योगेश (बापू) घोलप (देवळाली) : सन्माननीय परिवहन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) एस.टी.महामंडळातील वाहतूकनियंत्रकांची भरती, खात्यांतर्गत बढती प्रक्रिया गेल्यात तीन वर्षांपासून रखडली असल्याने वाहतूक नियंत्रकांच्या अनेक जागा रिक्त आहेत, हे खरे आहे काय,

(२) तसेच दीड वर्षांपूर्वी परिक्षेत उत्तीर्ण झालेल्यांनाही अद्याप बढती मिळालेली नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, नाशिक विभागात मध्यवर्ती कार्यालयाच्या परिपत्रकानुसार आणि मा.परिवहन मंत्र्यांनी दिनांक ३० नोव्हेंबर, २०१५ रोजी दिलेल्या आदेशानुसार तात्काळ खात्यांतर्गत परिक्षा घेण्याची कार्यपध्दती अवलंबणे अपेक्षित असताना या आदेशाचा भंग नाशिक विभागाने केला आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय,

(५) असल्यास, चौकशीनुसार पुढे कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. दिवाकर रावते (१६-०७-२०१६) :(१), (२) व (३) नाही.

(४), (५) व (६) प्रश्न उद्भवत नाही.

विधान भवन :  
मुंबई.

डॉ. अनंत कळसे  
प्रधान सचिव,  
महाराष्ट्र विधानसभा.